

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा योजना
पुरस्कार रकमेमध्ये वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभा
शासन निर्णय क्रमांक: मावज-२०१६/प्र.क्र.२३८/का.३४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २८ सप्टेंबर, २०१६

वाचा :-

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०१४/प्र.क्र.२१३/३४ दि.०१.०८.२०१४
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकिर्ण-२०१५/प्र.क्र.११३/३४ दि.१८.०५.२०१५
- ३) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.मावज-२०१५/प्र.क्र.२२/३४ दि.१९.१२.२०१५
- ४) माहिती जनसंपर्क महासंचालनालय, पत्र क्र.वृत्त/२०१६/उत्कृष्ट पुरस्कार/का.२/८६१ दि.८.७.२०१६

प्रस्तावना

शासनाच्या विविध विकास योजना, त्याची अंमलबजावणी व या अंमलबजावणीच्या प्रकियेमध्ये लोकांचा सहभाग या बाबी जनतेपर्यंत पोहोचविणे व त्याद्वारे संबंधितांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि परिणामकारक ठरत आहे. अशा चांगल्या प्रयत्नांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. यादृष्टीने संदर्भाधीन शासन निर्णय क्र. १,२ व ३ अन्वये उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार निवडीसंबंधीचे निकष/ अटी व पुरस्कार रक्कम निश्चित केलेली आहे. सदर पुरस्कार रक्कमेमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

शासन निर्णय:-

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा योजनेचे शासन निर्णय क्र. १,२ व ३ अन्वये निवडीसंबंधीचे योजनेचे स्वरूप, अटी/शर्ती, निवडीचे निकष,कार्यपध्दती व पुरस्कार रक्कम निश्चित केलेली आहे. या शासन निर्णयाद्वारे खालील यादीतील पुरस्कार रक्कम रु.४१,०००/- मध्ये रु.१०,०००/- ची वाढ करून सदर रक्कम रु.५१,०००/- इतकी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर आदेश हे सन २०१६ या वर्षाच्या पुरस्कार वितरणापासून अंमलात येतील. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा योजनेचे स्वरूप, अटी/शर्ती, निवडीचे निकष व कार्यपध्दती उपरोक्त शासन निर्णय क्र.१, २ व ३ नुसार राहतील.

अ.क्र	पुरस्काराचे नाव	पुरस्कारची पूर्वीची रक्कम	पुरस्कारची सुधारित रक्कम
१	अनंत गोपळ शेवडे, पुरस्कार (इंग्रजी) राज्यस्तर	रु.४१,०००/-	रु.५१,०००/-
२	बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) राज्यस्तर	रु.४१,०००/-	रु.५१,०००/-
३	मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (ऊर्दू) राज्यस्तरीय	रु.४१,०००/-	रु.५१,०००/-
४	यशवंतराव चव्हाण पुरस्कार (शासकिय गट- मराठी) राज्यस्तरीय	रु.४१,०००/-	रु.५१,०००/-

५	पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार राज्यस्तरीय	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
६	तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
७	माहिती व जनसंपर्क महासंचालनायातील शासकिय गटातील छायाचित्रकारासाठी केकी मुस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
८	सोशल मीडिया पुरस्कार, राज्यस्तर	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
९	स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार, राज्यस्तर	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
१०	दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग)	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
११	अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह)	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
१२	आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग)	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
१३	नानासाहेब परुळेकर पुरस्कार (पुणे विभाग)	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
१४	शि.म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग)	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
१५	ग.गो.जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग)	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
१६	लोकनाय बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग)	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-
१७	ग.त्र्यं.माडखोलकर (नागपूर विभाग)	रु.४९,०००/-	रु.५९,०००/-

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०९२८१५०८४३५९०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा.ना.मुसळे)

अवर सचिव

प्रत,

१. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
२. सचिव (मा. व ज.), यांचे स्वीय सहायक,
३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

४. महालेखापाल ½ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा), मुंबई, नागपूर
५. अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
६. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
८. संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क)/प्रशासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
९. उपसंचालक (लेखा), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
१०. सर्व विभागीय संचालक/माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
११. निवडनस्ती, कार्या.३४